

February 23, 2021

The Secretary, Listing Department BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Maharashtra, India.

Scrip Code: 500470/890144

Dear Madam, Sirs,

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL/TATASTLPP

# Newspaper advertisement

Please find enclosed herewith the following newspaper advertisements published in the Business Standard and Navshakti on February 22, 2021:

- 1. Notice convening the meeting of the equity shareholders of Tata Steel Limited
- 2. Notice for registration of e-mail address by the secured creditors, unsecured creditors and unsecured debenture holders as on September 30, 2020 of Tata Steel Limited

This is for your information and records.

Yours faithfully,

asvastellan

**Tata Steel Limited** 

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

# RASHTRASANT TUKADOJI MAHARAJ Nagpur University, Nagpur

Tender Notice (Third Time)
Tender Notice (Third Time)
Tender No. RTIMUP/46PAB/2020-21/3
The University invites e-tender for the preparations of 40
Pages OMR with Barcode Answer Books along-with
University Water Marks Seal Paper, 50 Lakhs copies. The
Blank e-tender form is available on Government of Maharsshirts
authorized e-tendering web site www.mahatenders.gov.in.
The tender document and details of tender are available on
website date 22" February, 2021. The last date of submission is
8" March, 2021. Dr. Anil Hirekhan Registrar

# M/s Dhani Services Limited rmerly Indiabulls Ventures Limited

PUBLIC NOTICE

notice of general public that Dhani Services Limited (Fo mited) has ceased to function as a Participant of N Indiaballs Ventures Limited) has ceased to function as a Participant of Nations Securities Deposition United (NSDL) as its Participants has been surrendered. The certificate of registration grained to Dhard Services Limited (Formerly Indiaball Ventures Limited) has been cancelled by the Securities and Exchange Board of India with effect from February 05, 2021. Henestorth, Dhari Services Limited (Formerly Indiaballs Ventures Limited) shall not carry on activity as a Participant of NSDL in case any Client Ofhani Services Limited (Formerly Indiaballs Ventures Limited). in case any Client of Dhari Services Limited (Formerly Indiabula Ventures Limit has any girevance or dispute in respect of the depository services rende by Dhari Services intimed (Formerly Indiabula Ventures Limited) while I is functioning as a Participant of NSCL, heithelf may report the same in writing the Client Charles ("need read and services are services begoes Limited, 4" Floor, X Wing, Trade World, Kamada Mills Compound, Sengard Bay Mang, Lower Paref (1994), Martial 400101, with 30 days of policiation of it notice or email at relations@jinsd.co.in. No grievances/claims/disputes etc. will intentated after this contraction.

Place : New Delhi Date : February 23, 2021

# पंजाब वेंशवल बेंक punjab national bank

Head Office: Plot No. 4, Sector 10, Dwarka, New Delhi - 110 075 (Email hosd@pnb.co.in)

# Notice of the Extraordinary General Meeting to be held through VC/OAVM

Notice of the Extraordinary Jesnical Insesting.

This has reference to our Newspaper Notice dated 05.02.2021 regarding the Extraordinary General Meeting (261) of the Sheerboaders of the Extraordinary General Meeting (261) of the Sheerboaders of the Intrough Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAM) in accordance with the Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBIN-OCFD/CMD1/CIRP/2020/79 dated May 12, read with Circular No. 14/2020 dated April 18, 2020. Circular No. 22/2020 dated June 15, 2020. Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 28, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 38, 2020 followed by Circular No. 33/2020 dated September 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs pandemic. Without the physical precise of Section 93(1)) of the Banking Companies (Acquisition & Gestion 93(1)) of the Banking Companies (Acquisition & Gestion 93(1)) of the Banking Companies (Acquisition & Ministry of Corporate Affairs Affairs and Meeting Provisions) Scheme, 1970 and Punjab National Bank (Schemes and Meeting) Regulations, 2000, RBI Master Directions on Tit land Proper Circlera for Elected Directors on the Boards Of PSSs dated August 02, 2019 as amended, and other applicable Notices.

Notes:

- considerate season by regularity regularity regularity control to the consideration of the aforesaid applicable Guidelines, electronic copies of the Notice of the EGM have been sent to all the sharholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s). A copy of the detailed Notice of the Bank/Depository Participant(s). A copy of the detailed Notice of the Bank Ley and the relevant Forms is available on website of the Bank Ley and the Section of the Stock Exchange of India Limited at 16. SEC Limited and National Societariang of India Limited at 16. SEC Limited and National Societariang of India Limited at National Securities Depository United (NSCI), altwww.everingradi.com. National Securities Depository. United (NSCI), altwww.everingradi.com. National Securities (NSCI), altww.everingradi.com. National Securities (NSCI), altww.everingrad
- Intensional control of participating in the CSM through VL/DAWM are act forth in the classification documents of the control o

- the EGM) in the aforesaid Election.

  The last date for receipt of Nominations from candidates is 02°March, 2021 (Tuesday) by 04.00 p.m.

  The Shareholder holding shares as on the Cut-Off Date i.e. 197 February, 2021, may lollow the procedure as provided in the Notice of obtaining the long in D and password for evolary, a person whose realistic processing on the cut-Off Date only shall be entitled to avail the clientify of the composition of the Cut-Off Date only shall be entitled to avail the clientify of the composition of the Cut-Off Date only shall be related to avail the clientify of entire of the Cut-Off Date only shall be related to avail the clientify of entire of the Cut-Off Date only shall be related to avail the Cut-Off Date only shall be related to avail the Cut-Off Date only shall be related to avail the Cut-Off Date only shall be related to a cut-Off Date only shall be related to a cut-Off Date only shall be related to a cut-Off Date only shall be related to the Cut-Off Date only shall be related to the cut-Off Date only shall be related to the Cut-Off Date only shall not be decided by the Cut-Off Date only shall not be cut-Off Date only shall not be cut-Off Date only shall be related to the cut-Off Date only shall not be cut-Off Date only shall be related to the cut-Off Date only shall not be cut-Of
- increase very rist unis uatle and time. oting Rights: In terms of provisions of Section 3(2E) of the Banking companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, no hareholder of the Bank other than Central Government shall be milled to exercise voting rights in respect of the shares held by him excess of 10% of the total voting rights of all the shareholders of se Bank
- In excess of 10% of the total young regular to the Bank. If any share stands in the name of two or more persons, the person first named in the register shall, a gread's voting, be deemed to be the sole holder thereof. In the register shall, a gread's voting, be deemed to be the sole holder thereof. The sole that the vice through remote evoting shall be allowed to vote through evoting system at the EGM. A shareholder may participate in the EGM evoling system at the EGM and the shareholder may participate in the EGM evoling system at shareholder shall be allowed to vote through evoling shall be allowed to vote through stands a voting but so what exherbolder shall be allowed to vote gainst the EGM.
- to your again at the ELOM.

  Shareholders holding shares in physical form as on the Cut-off date and/or those who have not registered their email id with the Bank/Depository are requested to follow the procedure for casting vote through remote e-voting or e-voting at the EGM, as stipulated in the Notice of the EGM available on the website of the Bank i.e.
- www.pnbindia.in.

  Shareholders holding shares in physical form who have not registered their email of are requested to register the same with the Bank's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. with S Beatal Transfer Agent (RTA) i.e. beetalgeetaffmancial.com and hose Shareholders who are examiled as are requested to approach their Depository Participant (ICP) for the same.
- (IPP) for the same. In case of any quefres/grievances including assistance required to access and participate in the meeting, you may refer the Frequently Asked Questions (FAGS) for Shareholders and e-voling user manual for Shareholders awailable at the download section of workwarding, and Cours or call on the fee no. 1900 1002 990 and of workwarding, and Cours or call on the fee no. 1900 1002 990 and Ms. Fallavi Mhatte, Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager Assistance Securities Depository, Limited, Trade World, Ywing, 4th Floor, Kamalia Millis Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Minsha-40013, at the designated meal lide-evoling@medi.co.in or SaniS@medi.co.in or at telephone nos.
- Shareholders are requested to refer the detailed Notice of EGM fo any other information/ procedure.

Place: New Delhi Date: 22.02.2021

By order of the Board of Directors For Punjab National Bank sd/-(Ekta Pasricha) Company Secretary

Mumbai



### **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

FORM NO. CAA. 2 [Pursuant to Section 230(3) of the Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH, AT MUMBAI

CA (CAA) 3083/MB/2019

In the matter of the Companies Act, 2013:

And

In the matter of Sections 230 - 232 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;

And

In the matter of Composite Scheme of Amalgamation of Bamnipal Steel Limited and Tata Steel BSL Limited (formerly known as Bhushan Steel Limited) into and with Tata Steel Limited

**Tata Steel Limited** 

[CIN: L27100MH1907PLC000260], a company incorporated under the Indian Companies Act, 1882 and a public limited company within the meaning of the Companies Act, 2013, having its registered office at Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400001, Maharashtra)

..Applicant Company 1/ Transferee Company

### ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING THE MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS OF TATA STEEL LIMITED

NOTICE is hereby given that pursuant to the order dated February 20, 2020 passed in the Company Scheme Application No. 3083/MB/2019 and the orders dated January 11, 2021, January 19, 2021 and February 5, 2021 passed in the Company Application No. 1056/2020 (collectively referred as 'Order'), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal') has directed a meeting to be held of the Equity Shareholders of Tata Steel Limited (Transferee Company/Company) for the purpose of considering and if thought fit, approving the Composite Scheme of Amalgamation of Bamnipal Steel Limited and Tata Steel BSL Limited (formerly known as Bhushan Steel Limited) into and with Tata Steel Limited ("Scheme").

In pursuance of the said order and as directed therein, further notice is hereby given that the Hon'ble Tribunal convened meeting of the Equity Shareholders of the Company will be held on **Friday**, **March 26, 2021** at 11:00 a.m. (IST) <u>ONLY</u> via Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") ("Meeting"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act'), Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), for the purposes of seeking approval to the Scheme as set out more particularly in the Notice.

The Company has completed the dispatch of the Notice of the Meeting on Friday, February 19, 2021 by electronic mode to those Members who have already registered their e-mail address with the Depositories/the Depository Participant ("DPs")/the Company's Registrars-TSR Darashaw Consultants Private Limited ("RTA")/the Company, and whose names appeared in the Register of Members/Register of Beneficial Owners as per the details furnished by the Depositories as on February 12, 2021 ('Cut-Off Date').

A copy of the Notice along with the Explanatory Statement including inter alia the Scheme under Section 230, 232 and 102 of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises Arrangements and Amalgamations) Rules, 2016, is made available on the website of the Company at https://www.tatasteel.com/investors/amalgamation/ and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and on the website of NSDL a House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, between 10.00 a.m. and 12.00 noon (IST) until the date of the Meeting

As this Meeting is being held through VC/OAVM, the facility for appointment of proxies by the Equity Shareholders of the Company is not available at this Meeting

The Hon'ble Tribunal has appointed Mr. N. Chandrasekaran or failing him Mr. O. P. Bhatt, Directors of the Company to be the Chairman of the Meeting.

The Scheme, if approved by the Equity Shareholders, will be subject to the subsequent approval of the Hon'ble Tribunal and such approvals, permissions and sanctions of regulatory and other authorities, as may be necessary

### Postal Ballot and Remote e-voting

In compliance with (i) Section 230(4) read with Sections 108 and 110 of the Act; (ii) Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014; (iii) Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (iv) Circular No. CFD/DIL3/CIR/2017/21 dated March 10, 2017 issued by the Securities and Exchange Board of India each as amended from time to time (to the extent applicable), the Company is providing to the Members, the facility to exercise their right to vote by postal ballot and using remote e-voting facility (prior to as well as during the Meeting) offered by National Securities Depository Limited ('NSDL').

The detailed instruction for postal ballot and remote e-voting (prior to as well as during the meeting) are given in the Notice. Members are requested to note the following:

- a. The Postal Ballot and remote e-voting (prior to the meeting) will commence on Wednesday, February 24, 2021 at 9:00 a.m. (IST) and will end on Thursday, March 25, 2021 at 5:00 p.m. (IST). The  $\hbox{e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter}.$
- b. The voting rights of the Members for voting through postal ballot and remote e-voting (prior to as well as during the Meeting) shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date i.e. Friday, February 12, 2021. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of postal ballot and remote e-voting (prior to as well as during the Meeting).
- c. Any person who acquires the shares of the Company and becomes a Member of the Company after the Cut-Off Date and wishes to view the proceedings of the Meeting, may obtain the login ID and password by sending a request to NSDL at evoling@nsdl.co.in or request the Company/RTA for the same. However, such person shall not be entitled to vote on the Resolution either through Postal Ballot or remote e-voting (prior to as well as during the Meeting).
- d. Facility of voting through electronic voting system shall also be made available during the VC/OAVM proceedings of the Meeting till 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM who have not already cast their vote by postal ballot or remote e-voting (prior to the Meeting), shall be able to exercise their right to vote during the Meeting.
- e. Members who have already cast their vote by postal ballot or remote e-voting (prior to the Meeting) will be eligible to participate at the Meeting but shall not be entitled to cast their vote again on
- f. Members who need assistance before or during the Meeting, may contact NSDL (Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Pallavi Mhatre, Manager) on evoting@nsdl.co.in or 1800-1020-990/1800-22-44-30

Members whose e-mail addresses are not registered with the Company/Depository Participants/the Company's RTA, may follow the process given below and get their e-mail addresses registered with RTA on or before 5.00 p.m. (IST) on Friday, March 19, 2021, to receive the Notice and the procedure for remote e

### Process to be followed by the Members for one-time registration of e-mail address

### I. For members who hold equity shares in electronic form

- $\label{thm:link:https://green.tsrdarashaw.com/green/events/login/tilline link: https://green.tsrdarashaw.com/green/events/login/tilline link: https://green/events/login/tilline link: https://green/events/login/til$
- System will verify the Client ID and PAN details.
- On successful verification, system will allow the shareholder(s) to enter e-mail address and mobile numb Enter e-mail address and mobile number.
- The system will then confirm the e-mail address for the limited purpose of service of the Notice

### II. For members who hold equity shares in physical form:

- Visit the link: https://green.tsrdarashaw.com/green/events/login/ti
- Enter the physical Folio Number, PAN details and captcha code.

  In the event the PAN details are not available on record, shareholder(s) are required to enter the share certificate number (any one share certificate number, in case the shareholders). c) hold multiple share certificates).
- System will verify the Folio Number and PAN details or the share certificate number
- On successful verification, system will allow shareholder(s) to enter e-mail address and mobile number
- Enter e-mail address and mobile number
- If PAN details are not available, the system will prompt the shareholder(s) to upload a self-attested copy of the PAN card. The system will then confirm the e-mail address for the purpose of service of the Notice.

After successful registration of the e-mail address, National Securities Depository Limited will send a copy of the Notice along with login ID and password for remote e-voting to the e-mail address so registered. In case of any queries, Members may write to <u>csg-unit@tsrdarashaw.com</u> or <u>evoting@nsdl.co.in</u>

As directed by the Hon'ble Tribunal, Mr. P. N Parikh, (Membership No. FCS 327 and CP No. 1228) or failing him, Ms. Jigyasa Ved, (Membership No. FCS 6488 and CP No. 6018) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331 and CP No. 9511) of M/s. Parikh & Associates, Practicing Company Secretaries shall act as Scrutinizer to scrutinize the process of voting through postal ballot and remote e-voting (prior to as well as during the Meeting), in a fair and transparent manner and submit a report on votes cast to the Chairman of the Meeting within 48 hours

The results of the voting shall be announced within 48 (forty-eight) hours of the conclusion of the Meeting, upon receipt of the Scrutinizer's Report and the same shall be displayed on the website of the Company at www.tatasteel.com and on NSDL website at www.evoting.nsdl.com besides being sent to BSE Limited and National Stock Exchange of India Limited on the said date

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free nos.: 1800-1020-990/1800-22-44-30 or send a request at evoting@nsdl.co.in.

> For Tata Steel Limited Sd/-N. Chandrasekaran Chairman appointed for the Meeting DIN: 00121863

ebruary 22, 2021

TATA STEEL



### **TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: posep@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

फॉर्म नं. सीएए. २

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनीज् (कॉम्प्रोमायझेस, ऑंजमेंटस् ऑण्ड ऑमल्गमेशन्स) रुल्स, २०१६ च्या नियम ६ व ७ ला अनुसरून) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर

मुंबई येथील खंडपीठ

सीए (सीएए) ३०८३/एमबी/२०१९

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात;

आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ सहवाचता कंपनीज् (कॉम्प्रोमायझेस, ॲरेंजमेंटस ॲण्ड ॲमल्गमेशन्स) रुल्स, २०१६ च्या प्रकरणात :

टाटा स्टील लिमिटेड सह आणि मध्ये बामनीपाल स्टील लिमिटेड आणि टाटा स्टील बीएसएल लिमिटेड (पूर्वी भुषण स्टील लिमिटेड अशी ज्ञात) च्या एकत्रिकरणाच्या संयुक्त योजनेच्या पकरणात

टाटा स्टील लिमिटेड (सीआयएन: एल२७१००एमएच१९०७पीएलसी०००२६०), भारतीय कंपनी अधिनियम, १८८२ अंतर्गत स्थापित कंपनी आणि कंपनी अधिनियम २०१३ च्या व्याख्येतील पहिलक लिमिटेड कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट. मंबई- ४००००१. महाराष्ट्र.

### ...अर्जदार कंपनी १/हस्तांतरिती कंपनी टाटा स्टील लिमिटेडच्या समभाग धारकांची सभा बोलावण्याच्या सूचनेची जाहिरात

याद्वारं सूचना देण्यात येते की, कंपनी योजना अर्ज क्र. ३०८३/एमबी/२०१९ मध्ये पारित केलेल्या दिनांक २० फेब्रुवारी, २०२० चा आंदेश आणि कंपनी अर्ज क्र. १०५६/२०२० मध्ये पारित केलेल्या दिनांक १९ जानेवारी, २०२१, १९ जानेवारी, २०२१ व ५ फेब्रुवारी, २०२१ च्या आदेशांनुसार (एकत्रित उद्धेख "आदेश") नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने ("नामदार न्यायाधिकरण'') टाटा स्टील लिमिटेड सह आणि मध्ये बामनीपाल स्टील लिमिटेड आणि टाटा स्टील बीएसएल लिमिटेड (पूर्वीचे नाव भुषण स्टील लिमिटेड) च्या एकत्रिकरणाची संयुक्त योजना विचारात घेऊन योग्य वाटल्यास मंजुर करण्यासाठी टाटा स्टील लिमिटेड ('**हस्तांतरिती कंपनी'**/'**कंपनी'**) च्या समभागधारकांची एक सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले.

सदर आदेश आणि त्यामधील निर्देशानुसार याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की, सूचनेत सविस्तर मांडलेल्या योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुरी, कंपन्यांचे (च्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ **('सेवी लिस्टींग** रे<mark>ग्युलेशन्स') च्या अनुपालनात कंपनीच्या समभाग धारकांची नामदार न्यायाधिकरणाने बोलावलेली सभा **गुक्रवार २६ मार्च, २०२१ रोजी स. ११.०० वा (भा**प्रवे) फक व्हीडिओ कॉन्फरन्सिंग</mark> (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत होईल ('सभा').

ज्यांचे ईमेल ॲडेस डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टिसिपंट **'डीपीज')** कंपनीचे राजस्टार्स – टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस प्रायब्हेट लिमिटेड **('आरटीए')**/कंपनी कडे आधीच नोंदवले आहेत व ज्यांची नावे १२ फेब्रुवारी, २०२१ **('कट-ऑफ डेट')** रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/डिपॉझिटरीजनी सादर केलेल्या तपशिलानुसार लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत आढळली त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी सभेची सूचना पाठवणे कंपनीने पूर्ण केलं आहे.

इतर बार्बीसोबत कंपनीज (कॉम्प्रोमायजेस, ऑंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रूल्स, २०१६ च्या नियम ६ सहवाचत अधिनियमाच्या कलम २३०, २३२ व १०२ अंतर्गत योजना, स्पष्टीकरणात्मक निवेदनासह सुचनेची एक प्रत कंपनीची वेबसाईट <u>https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</u> येथे आणि एनएसडीएल ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय सुचना स्टॉक एक्स्वेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमें <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर संबंधित अनुभागांत सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. जर कोणत्याही सभासदाची सूचना आणि/किंवा योजनेची एक प्रत प्राप्त करण्याची इच्छा असेल तर कंपनीकडे cosec@tatasteel.com येथे एक विनंती पाठवाची किंवा ती सभैच्या तारखेपर्यंत स. १०.०० आणि दु. १२.०० (भाप्रवे) देपन्यान टाटा स्टील लिमिटेड च्य नोंदणीकृत कार्यालयातून बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथून कोणत्याही कामाच्या दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या सोडून) विनामुल्य मिळू शकतील.

ही सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होत असल्याने, कंपनीच्या समभागधारकांनी प्रतिपत्रीना नियुक्त करण्याची सुविधा ह्या सभेत उपलब्ध नाही. नामदार न्यायाधिकरणाने सभेचे अध्यक्ष होण्यासाठी कंपनीचे संचालक थ्री. एन. चंद्रसेकरन किंवा ते नसल्यास थ्री. ओ. पी. भट्ट यांची नियुक्ती केली आहे.

समभागधारकांनी योजनेला मंजुरी दिल्यास त्यानंतर ती नामदार न्यायाधिकरणाच्या मंजुरीच्या व आवश्यक अशा नियामक आणि अन्य प्राधिकरणाच्या मंजुऱ्या, परवानग्या आणि मान्यतांच्या अधीन असेल. टपाल मतदान आणि रिमोट-ई-व्होटींग :

i) अधिनियमाच्या कलम २३०(४) सहवाचता कलम १०८ आणि ११०, ii) कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२, iii) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्गेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्, ४४, iv) वेळोवेळी सुधारित केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १० मार्च, २०१७ च्या सर्क्युलर क्र. सीएफडी/डीआयएल३/सीआयआर/२०१७/२१ (प्रयोज्य असेल त्या प्रमाणांत) च्या अनुपालनांत कंपनी सभासदांना टपाल मतदानाने आणि रॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **('एनएसडीएल')** ने देऊ केलेल्या रिमोट ई-व्होटींग सुविधा (सभेच्या आधी तसेच सभेमध्ये) वापरून मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे

टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी तसेच सभेमध्ये) साठी तपशिलवार निर्देश सूचनेत दिले आहेत. सभासदांनी कृपया खालील गोधींची नोंद घ्यावी टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी) ची सुरुवात बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१ रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) होईल आणि गुरुवार, २५ मार्च, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडून ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय केलं जाईल.

बी. टपाल मतदानाने आणि रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी तसेच सभेच्ये) मार्फत मतदानासाठीचे सभासदांचे मतदान अधिकार **शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१** ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील. फक्त कट–ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जीचे नाव नोंदवलेले असेल ती व्यक्तीच टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी तसेच सभेमध्ये) सुविधा वापरण्यास हक्कदार असेल.

सी. कोणत्याही व्यक्तीने कट-ऑफ डेट नंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आणि कंपनीची सभासद बनली व सभेची कार्यवाह पाहण्यास इच्छुक असेल ती evoting@nsdl.co.in येथे एनएसडीएल ला एक विनंती पाठवन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिलव शकते किंवा त्यासाठी कंपनी /आरटीए कडे विनंती करू शकते. तथापि अशी व्यक्ती एकतर ट्रपाल मतदानाने किंवा रिमोर ई-ब्होटींग (सभेच्या आधी तसेच सभेमध्ये) मार्फत ठरावावर मत देण्यास हक्कदार नसेल.

डी. इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा सभा संपल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत सभेच्या व्हीसी/ओएव्हीएम कार्यवाही मध्ये ही उपलब्ध करून दिली जाईल. ज्यांनी टपाल मतदान किंवा रिमोट ई-व्हीर्टींग (सभेच्या आधी) द्वारे त्यांचे मत आधीच दिले नसेल अशा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासदाना सभेमध्ये मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरणे शक्य होईल.

ज्या सभासदांनी टपाल मतदान किंवा रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी) मार्फत त्यांचे मत आधीच दिले असेल ते सभेत सहभागी होण्यास पात्र असतील परंतु सभेत ठरावावर पुन्हा त्यांचे मत देण्यास

एफ. सभेपूर्वी किंवा सभेमध्ये ज्या सभासदांना सहाय्य हवे असेल ते एनएसडीएल शी (श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर किंवा श्रीमती पछवी म्हाजे, मॅनेजर) evoting@nsdl.co.in किंवा १८००-१०२०-९९०/१८००-२२-४४-३० वर संपर्क साध शकतात.

ज्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/कंपनीचे आरटीए यांच्याकडे नोंदवलेले नसतील ते सूचना आणि रिमोट ई-व्होटींग साठी लॉगीन आयडी व पासवर्ड सह रिमोट ई-व्होटींग साठीची प्रक्रिया प्राप्त करण्याकरिता शुक्रवार, १९ मार्च, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी खालील प्रक्रिया अनुसरून आस्टीएकडे त्यांचे ई-मेल अँड्रेसेस नोंदवून घेऊ शकतात. ईमेल पत्ते एकवेळ नोंदविण्यासाठी सभासदांनी अवलंब करण्याची प्रक्रिया:

### ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात समभाग धारण केलेल्या सभासदांसाठी:

- लिंक ला भेट द्या : <u>https://green.trsdarashaw.com/green/events/login/ti</u>
  - डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी, पॅन तपशिल आणि कॅप्टचा कोड नमुद करावा. बी)
  - सी) सिस्टम क्लाईंट आयडी आणि पॅन तपशिलाची पडताळणी करेल.
  - पडताळणी यशस्वी झाल्यावर सिस्टम भागधारकाला ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर नमद करण्याची परवानगी देईल. द्री)
  - ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर नमुद करावा. ई)
  - एफ) सिस्टम नंतर सूचना पाठविण्याच्या मर्यादित हेतुकरिता ई-मेल पत्ता निश्चित करेल.

### ॥. प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण केलेल्या सभासदांसाठीः

- ए) लिंक ला भेट द्या : https://green.tsrdarashaw.com/green/events/login/ti प्रत्यक्ष फोलिओ नंबर, पॅन तपशिल आणि कॅप्टचा कोड नम्द करावा.
- बी)
- पॅन तपशिल नोंदीवर उपलब्ध नसल्यास, भागधारकांनी एक शेअर प्रमाणपत्र नंबर नमुद करावा. (जर भागधारक अनेक शेअर प्रमाणपत्र धारण करत असेल तर कोणत्याही एका शेअर सी) प्रमाणपत्राचा क्रमांक)
- डी) सिस्टम फोलिओ क्रमांक आणि पॅन तपशिल किंवा शेअर प्रमाणपत्र नंबराची पडताळणी करेल.
- ई) पडताळणी यशस्वी झाल्यावर सिस्टम भागधारकांना ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर नमुद करण्याची परवानगी देईल.
- एफ) ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर नमद करावा.
- . पॅन तपशिल उपलब्ध नसल्यास सिस्टम पॅन कार्डची स्व-सांक्षाकित प्रत अपलोड करण्यासाठी सभासदांना सांगेल. जी)
- सिस्टम नंतर सूचना पाठविण्याच्या हेतुकरिता ई-मेल पत्ता निश्चित करेल.

ई-मेल पत्ता यशस्वीपणे नोंदवल्यानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडकडून अशा नोंदवलेल्या ई-मेल पत्तावर रिमोट ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड सह सूचनेची एक प्रत पाठवली जाईल. कोणत्याही चौकशीसाठी सभासद <u>csg-unit@tsrdarashaw.com</u> किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> कडे लिह् शकतात.

नामदार न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्देशांनुसार मे. पारिख अँड असोसिएटस्, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरिजचे श्री. पी. एन. पारीख (सभासदत्व क्र. एफसीएस ३२७ आणि सीपी क्र. १२२८) किंवा ते नसल्यास श्रीमती जिय्यासा वेद (सभासदत्व क्र. एफसीएस ६४८८ व सीपी क्र. ६०१८) किंवा त्या नसल्यास, श्री. मितेश धाबलीवला (सभासदत्व क्र. एफसीएस ८३३१ आणि सीपी क्र. ९५११) हे टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटींग (सभेच्या आधी तसेच सभेमध्ये) मार्फत मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शीपणे पार पाडून सभा संपल्यापासून ४८ तासांत सभेच्या अध्यक्षांना दिलेल्या मतांवरील अङ्गाल सादर करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून कृती करतील.

मतदानाचा निकाल तपासणी अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर सभा समाप्तीच्या ४८ (अङ्ग्रेचाळीस) तासांत घोषित केला जाईल आणि ते कंपनीची वेबसाईट <u>www.tatasteel.com</u> वर आणि एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर प्रदर्शित केला जाईल त्याशिवाय सदर तारखेस बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेडला पाठवली जाईल. कोणत्याही चौकशीच्या बाबतीत सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युन) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग

युजर मॅन्युअल पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रं. १८००–१०२०-९९०/१८००–२२-४४–३० वर कॉल करू शकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर एक विनंती पाठवू शकतात. टाटा स्टील लिमिटेड साठी

सही / – एन. चंद्रसेकरन सभेसाठी नियुक्त केलेले अध्यक्ष डीआयएन : ००१२१८६३

**TATA STEEL** 

### जाहीर सुचना

.... जन्मव . जावरचन जाह, जन्मव आक्षेप किंवा दावे जर असल्यास ते त्यागित समजण्यात येतील.

दिनांक २३ फेब्रुवारी, २०२१

### जाहीर सूचना

सर्व संविधिताना याद्वारे कळविष्णात वेते की, माधं अधित कणवेच श्री. माधव द्व्याभाई शेवाणिय बांचे श्री गणेश थेरेसा को, ओह, ताड. सोसा. ति हो? वहीं पूळ शेअर प्रमाणपत्र समाचिटी ल्यासंबंधीत सर्व पूरूक आणि अनुष्रीणेक लिखिन आणि पत्रिट क्र. एह-१०३, थेरेसा अगर्टार्टेस नेतीया सर्ट्टा, माईटाएकिंचा, विल्डा-टाणे ४०१ १०१च्या संदर्भातील मे. ए-१ बिल्डर्स आणि माई

----च्यातील आणि द्वारे निष्पादित २ डिसेंबर १९

ज्यांचीक आणि प्रति प्रमाशिक र विशेष र १८८८ प्रितंत्र पृत्र विकित्तांचा करता हाल्या सिंक प्रकार झाला अरो. अध्यापार्थी अवशीता वर्णता हाल्या सिंक प्रकार झाला आणि त्या संदर्शीता हुए पुत्र आणि अध्यापार्थी अध्यापार्थीक अध्यापार्थी कर्मा अध्यापार्थी अध्यापार्थी कर्मा सिंक्य प्रकारण क्रिया अध्यापार्थी स्त्र तिवारण स्त्रीत अध्यापार्थी कर्मा अध्यापार्थी कर्मा सिंक्य प्रकारण क्रिया अध्यापार्थी स्त्र तिवारण स्त्रीत क्षेत्र प्रकारण क्ष्याप्रकारण स्त्रीत क्ष्याप्त अध्यापार्थी कर्मा स्त्रीत स्त्रीत स्त्रीत स्त्रीत स्त्रीत स्त्रीत क्ष्यापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्ष्यापार्थी क्ष्यापार्थी क्ष्यापार्थी क्षयापार्थी क्ष्यापार्थी क्षयापार्थी क्षयापार्यी क्षयापार्यापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्षयापार्थी क्षया

संदंर्भ/क्र/ पीएन/०२४/२०२१. दि. २३ फेब्रुवारी २०२१

### शुद्धीपत्र

ुक् १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी इंग्रजी मध्ये फ्री प्रेस मध्ये आणि नवशक्ती करीता मरादेमध्ये भाषांतर केलेली सोसायटी (मालाड लालदास को-ऑपरेटीव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड) द्वारे के. महेंद्र रायलाल दागली करीता प्रकाशित

सुचना.

२ ऱ्या परिच्छेदात १० फेब्रुवारी, २०२१
दिनांकीत सोडून दिल्याचा विलेख नी कीर्टुबिक व्यवस्थेचा विलेख याचे नवशक्ती मध्ये चुकुन १० जानेवारी, २०२१ आप्ते छापले गेले आहे. कृपया नवशक्तीमध्ये १० फेब्रुवारी, २०२१ असे वाचावे. ठिकाण: मुंबई दिनांक: २३.०२.२०११

मुंबई येथील लघु वाद न्यायालयातील आर. ए. डी. वाद क्र. ६७३ सन २०११ मधील

मर्जी क्र. ३८५ सन २०१७ भेषा क्र. इटर सम २०१७ श्रीम. ज्योती महेंद्रकुमार देसाई वय ७० वर्ष, व्यवसाय : हाऊस वाईफ राहणार २०२-॥, सी क्रेस्ट को-ऑप. सोसायटी, ७ बंगलो, वर्सोवा,

अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१

स्विद्धः स्विद्धः स्विद्धः स्विद्धः स्विद्धः स्विद्धः स्विद्धः स्वदः स् रहिवाशी, राहणार येथे हाजी मिया पटेल मंझिल, फ्लॅट क्र. ६, २रा मजला, १५, डॉ. ए. आर. नायर रोड, अग्रीपाडा,

मुंबई - ४०० ०११.

उपरिनामित प्रतिवादी क्र. २ ज्याअर्थी, उपरिनामित प्रतिवादींविरुद्ध आर. ए. डी वाद क्र. ६७६ सन २०११ मधील दिनांक ०२ डिसेंबर, २०१७ चा अर्ज म्हणजेच मर्जी अर्ज क्र. १८५ सन २०१७ काढून त्यात विनंती केली की, मर्जी अर्ज दाखल करण्यांत भारत प्रभाव प्रश्न क्षेत्र क्षा क्षा कर्मा भारताचा १४४ दिवसांच्या विलंबास गाफी मिळावी आणि सदर अर्जात विनंती केलेल्या अशा अन्य व पुढील अनुतोषांसाठी.

अनुताषासाठी. तुम्हाला याद्वारे अर्जा विरुद्ध कारणे दाखवण्याकरिता ०२ मार्च, २०२१ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश दिलेलया प्राधिकृत विकला मार्फत न्यायालय खोली क्र. ६, ०२रा मजला, न्यापालय खोली क्र. ६, ०२त मजला, जुनी इमात, लायु वाद न्यापालय, एल. टी. गार्म, मुंबर - ४०० ००२ पामील पीठामीन सन्मा. न्यापाणिमामाम हज्य होण्याची ताकीट, प्रयाव चीत कस्मु केल्यास, स्टर अजीवर एकतक सुनावणी होकन निकाल दिला जाँकत सदर अजीची प्रत तुम्ही छा न्यापालयाच्या न्यापालय खोली क्र. ६ मध्य प्रमावक ककता.

०९ मार्च, २०२० रोजी दिले. सही/ ॲडिशनल रजिस्ट्रार

fjens

### जाहीर सूचना

शाहाद दिख्या।
व नर्यंत्रे मुद्या प्रणा थी, विशेष प्रविधायण क्या है ..८.(१).३०३ मणे, आपो ना प्राच प्रणा है... होती क. (वीधोण/पापपाली (११- प्राप ६). वार्ष ना प्राचेद के होता के (वीधोण/पापपाली (११- प्राप ६). वार्ष ना प्राचेद के (१). विश्व के विश्व प्राच के त्या क नुर्विकास पुर्ण करण्यास अवशस्त्री झाले आहेत तसेच माझ्या अशिलांच्या हिर केली आहे. आम जनतेने मे. ॲक्मे हाऊर्सिंग इंडिया प्रा. लि. यांच्यासोवत

सही/ महेंद्र खिमनी शाह, विकल उच्च नावापाल्य पिवृष महेंद्र शाह, विकल आणि सॉलिसिटर, इंग्लंड अँण्ड वेरूर ४०६, हमाम हाऊस, हमाम स्ट्रिट, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१



### NOTICE CUM ADDENDUM

This notice cum addendum sets out changes to be made in Scheme Information Document(s)(SID) & Key Information and Memorandum(s)(KIM) of all the Scheme(s) of Tata Mutual Fund. Borivali Branch of Tata Asset Management Ltd. (TAML) will be shifted from 24th February 2021 to the address below:

New Address: Shop No. 1 & 2, Ground Floor, Ganjawalla Residency Ganjawalla Lane, Borivali West, Mumbai - 400092.

otes:-This notice cum addendum forms an integral part of the SIDs & KIMs. All other terms & conditions of the SIDs & KIMs read with othe addendums if any remain unchanged.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.
Corporate Identity Number: TAML - U65990-MH-1994-PLC-077090



महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई (महाराष्ट्र क्षेत्रियम क्र. VI सन २०१४ द्वार माणित) २१ व ६ सा मनता, परटीएराल बिल्डिंग, टेन्नॉर्लोनी स्ट्रीट, हिसर्नदानी गार्डम,

कॉम्प्युटर लॅब फर्निचर सेटअप साठी स्वारस्याच्या

अभिव्यक्ती (ईओआय) करिता निमंत्रण काम पूर्ण करण्याकरिता वेळः खरेदी आदेशाच्या तारखे पासून २० दिवस

रुपन् हुम्म अर्थ वृद्धकः रुप्पन् । पुंचर्ष केषे देश महाराष्ट्र नैजनत साँ युनिकर्सिटी मुंबईच्या नावातीस डीडी ने) ईजोआय प्रारंभ तारीखः २८,२०२१ ईजोआय प्रारंभ तारीखः २८,०३,२०२१

हंजीआय समानी नार्रीयः ७८.०३.२२१ इन्कुब सुवादारां हेबाईट अध्यक्ताताम्याणको edulin ता घेट देवन रिस्पांत्त्य फांमं (आहार १) हाजनतीह फल रकतात. सर्व वावतीत सांची सांची सांचीना फांमं - हेन्स द्वारा एश्क्रीत्तार्थामात्राको edulin पेचे आणि तिस्पार्ट पोस्टरी निर्द्धान, रासाप्ट देवनल वी चुनैवाहींटी मुंबर, रा पत्राता, सीर्दिटीया-एस्टोस्ट्यूल विविद्धा, हिरानंदानी गार्डस, टेलार्टावीत होटे, पद्धा, मुंबर-१-०० ०५६ येथे पाद्यु ककतात. वर्तात प्रमाणे दरालांवा आणि होडी असलेताम पाद्यार स्थान्य पाद्यानायों वात्र पात्र, प्रदूष्टाने अस्तात स्थानायों का प्रमाणे प्रतारी आस्तात स्थानायों का स्थानायों का स्थानाया स्थानायों का स्थानाया होडी स्थानायों पाद्यान स्थानायों का स्थानाया होडी स्थानायों पाद्यान स्थानायों का स्थानायों का स्थानायों का प्राथम स्थानायों स्थानायां स्थानायों स्थानायों स्थानायों स्थानायां स्थानायां स्थानायां स्थानायों स्थानायां बहस्ते पोचव् नयेत.

२२ फेब्रुवारी, २०२१

PUBLIC ANNOUNCEMENT FOR E-AUCTION - BHARATI DEFENCE AND

INFRASTRUCTURE LIMITED (IN LIQUIDATION)								
(Under Regulation 32 and 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process)								
MOTICE is hereby given to public clauge for bring data from interested Bidders in connection with the e-action to be held by the Lapiator of Bharati Defence and Infrastructure Limited, the control of the control of the control of Bharati Defence and Infrastructure Limited, pink concern thatis as pre-details mentioned in that be below. The E-action Process that lated through online E-action Agency, Stuppo Services Limited via website https://aiapoc.com/ online Agid. 2221 or acut of the file and sea may be limited to the registered bidders by the file Agid. 2221 or acut of the file and sea may be limited to the registered bidders by the data of the control of the cont								
	RELEVANT PARTICULARS							
1.	Name of the corporate debtor	Bharati Defence and Infrastructure Limited						
2.	Date of incorporation of corporate debtor	June 22, 1976						
3.	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Registered under Companies Act, 1956, Registrar of the Companies - Mumbai						
4.	Corporate identity number of corporate debtor	L45200TG1993PLC015545						
5.	Address of the registered office of corporate debtor	Oberoi Chambers- II, 646, Ground Floor, Link Road, Near Lakshmi Industrial Estate, Andheri (West), Mumbai, Maharashtra, 400053						
6.	Liquidation commencement date of the corporate debtor	January 14, 2019, by way of order passed by Hon'ble NCLT, Mumbai bench						
7.	Name, address, email address, and the registration number of the Liquidator	Name: Mr. Vijaykumar V. Iyer Registration Number:						
	registration number of the Explicator	IBBI/IPA-001/IP-P00261 /2017-18/10490						
		Address: Deloitte Touche Tohmatsu India LLP, One						
		International Center, 27th Floor, Tower 3, Senapati						
		Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai, Maharashtra, 400013.						
		Email Address: viver@deloitte.com						
		Correspondence Address: Deloitte Touche						
		Tohmatsu India LLP, One International Center,						
		27th Floor, Tower 3, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai, Maharashtra, 400013.						
		Email Address: inbharatidefip@deloitte.com						
8.	Date and time of E-Auction	Auction Start Date & Time: 16th April, 2021@						
		12:00 p.m.						
		Auction End Date & Time: 16th April, 2021@ 06:00 pm						
9.	Auction platform details	iQuippo Services Limited https://iquippo.com/						
10.	Manner of Obtaining the Process	The detailed terms and conditions of the E-auction						
	Document	Process are set out in the Process Document, which can be obtained by the Bidders at the						
		Company website https://bdil.co.in/home/						
		disclosures-under-liquidation/ or by sending an						
L.		email request at inbharatidefip@deloitte.com						
۱۱۱ <u>.</u>	Manner of Submitting Bid							
		mitting Bid The Bids will be conducted through E-auction. The manner of the conduct of the E-auction process is as set out in the process document uploaded at the						
		Company website or obtained by sending an email						
10	Mode of Sale	request at inbharatidefip@deloitte.com.						
II 12.	INTOUG OF SAIR	The mode of sale is an open e-auction where Bidders can view the highest Bid during the open						
Ĺ		window.						
13.	Eligibility Criteria and other details	As set out in the Process Document uploaded at						
	including timelines and EMD	the Company website or obtained by sending an email request at inbharatidefip@deloitte.com						
14.	Reserve Price and Bid Incremental value	INR 615 Crores, Bid Increments shall be at 1% of						
L		Reserve price						
		te a binding offer or a commitment to sell the Corporate						
blother as a pring content or any of the sasets.  The acquisition of the ensemble of the Comportal better on a going concern basis shall be on an asis in the acquisition of the ensemble of the Comportal better on the Liquidiation. The action will be concluded as going the provisions of the includeray and better of the Liquidiation. The action will be concluded as going the provisions of the includeray and better of the control of the con								

## **Business Standard**

MUMBAI EDITION

enquiries please contact Ms. Mansi Singh Head-Customer Relation

cation, reproduction, transmosour or recussion in of the contents, in any form or by an is, is prohibited without the prior written cor — \* Mir Burinecc Standard Pvt. Ltd. Any suc

MVCORP ADUILA PRIVATE
LIMITED
spistered office: File No. 2994, Verona,
Hiranandari Gardens, Powal.
Andheri (Esst), Mumba-400 076
CIN: U29398MH2019PTC328430
Form No. 106-266
Richeston of State (Recoporation) Rischess (Recoporation) Staffice Commanies (Accopated) Rischess (Recoporation) Rischess (Recomments (Recoporation) Rischess (Recoporati

Companies (Incorporation) Rules, 2
AND
In the matter of MVCORP
Aquila Private Limited
(CIN: U28998MH2019PTC328430)
company) having its registered office

revise is nereby given to the General Publi that the Company proposes to make application to the Central Governmen under section 13 of the Companies Act, 201 seeking confirmation of alteration of the

# For and on behalf of rouila Private Limited

### **Mutual Funds** Aditya Birla Sun Life Mutual Fund



Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Offici Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC 080811

490 tional Center, 27th Floor, Tov a, 400013.

### Addendum No. 6 /2021

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund

### Change in the Exit Load

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, the exit load of Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund, an open ended Dynamic Asset Allocation fund ("the Scheme") will be revised as under with effect from Monday, March 01, 2021:

Existing Exit Load	Revised Exit Load
In respect of each purchase / switch-in of Units, upto 15% of the units may be redeemed / switched-out without any exit load from the date of allotment.	
Any redemption in excess of the above limit shall be subject to the following exit load:	Nil
For redemption / switch-out of units on or before 365 days from the date of allotment: 1.00% of applicable NAV.	
For redemption / switch-out of units after 365 days from the date of allotment: Nil.	

The revised load structure will be applicable to all investments made on or after Monday, March 01,

Aditya Birla Sun Life AMC Limited reserves the right to increase/decrease/introduce a load at any time in future on a prospective basis. However, such increase/decrease/introduction would be subject to the limits prescribed under the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.

All other features and terms & conditions of the SID and KIM of the Scheme shall remain unchanged.

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID / KIM issued for the Scheme read with the addenda issued thereunder

### Addendum No. OPT/1/2021

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document / Key Information Memorandum of the Schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund

Investors / Unit holders are advised to take note of the following change made to the list of Official Points of Acceptance of Transactions ("OPAT") in the Schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund.

Change in the address of existing OPAT of Computer Age Management Services Limited, Registrar and Transfer Agent.

State	Old Address	New Address	Effective date  Monday, March 01, 2021	
Andhra Pradesh	No. 6-4-28, 1st Floor, Above prestige Showroom, 4/2, Arundalpet, Guntur – 522 002	D No. 31-13-1158, 1st Floor, 13/1 Arundelpet, Ward No. 6, Guntur – 522 002		

This Notice-cum-Addendum forms an integral part of the Scheme Information Document / Key Information Memorandum issued for the Schemes read with the addenda issued thereunder.

For Aditva Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Date: February 22, 2021 Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme

related documents carefully.

PMC BANK

NOTICE FOR INVITING SEALED TENDER FO AUCTION SALE OF RESIDENTIAL PREMISE:

Price Earnest Mone Deposit (Amt in Rupees)
3,40,000.00
Rs. 90,000.00
Rs. 3,70,000.00
₹s. 000.

No. 4 & 5, 3rd Floor, Dreams Mall, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078 on o

EMD (Earnest Money Deposit) should be paid through RTGSNEFT (IFSC: HDF0000060) to "HDFC Bank Ltd.," having its account no. 00600380001827 Favoring Punjab-harashtra Co-op. Bank Ltd. Andro through DO or PO payable by Punjab & Maharashtra Co-op. Bank Ltd. on rotefor(1003/2021 the date of submission of tender. The EMD shall bunded bunsuscessful bidder on the same day or rote twicting out opening of Tangethin The EMD will not carry any interest.

Authorised Officer. The highest bidder shall be declared to be the purchaser of the properly mentioned herein p XTGSNEFF (IFSC: HDFC0000000) to "HDFC Bank Ltd.," having its account no. 00600380001827 Fair O Punjab & Maharashtra Co-op. Bank Ltd.

1. In default of payment of sale price or any part thereof within the period(s) mentioned hereinabove, the curchaser shall forficel ald lains to the property or any of the sum for which it may be subsequently sold.

Bank, the same shall be at his/her own risk as to cost and consequences.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

ce, if any, will be recovered with interest and cost

Authorised Officer tra Co-op. Bank Ltd.



### TATA STEEL LIMITED

House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

BENCH, AT MUMBAI CA (CAA) 3083/MB/2019

In the matter of the Companies Act, 2013:

And

In the matter of Sections 230 - 232 of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;

And

In the matter of Composite Scheme of Amalgamation of Bamnipal Steel Limited and Tata Steel BSL Limited (formerly known as Bhushan Steel Limited) into and with Tata Steel Limited.

[CIN: L27100MH1907PLC000260], a company incorporated under the Indian Companies Act. 1882 and a public limited company within the meaning of the Companies Act, 2013, having its registered office at Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400001, Maharashtra

) ......Applicant Company 1 / Transferee Company

### NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE SECURED CREDITORS, UNSECURED CREDITORS AND UNSECURED DEBENTURE HOLDERS AS ON SEPTEMBER 30, 2020 OF TATA STEEL LIMITED

An application under Sections 230 to 232 of the Companies Act. 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016, was presented before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Hon'ble Tribunal') for sanctioning the Composite Scheme of Amalgamation of Bamnipal Steel Limited and Tata Steel BSL Limited (formerly known as Bhushan Steel Limited) into and with Tata Steel Limited ('Scheme').

This is to inform that pursuant to order dated February 20, 2020 passed in the Company Scheme Application No. 3083/MB/2019 and orders dated January 11, 2021, January 19, 2021 and February 5, 2021 passed in the Company Application No. 1056/2020 (collectively referred as 'Order') the Hon'ble Tribunal has directed, inter-alia, the Transferee Company to issue a Notice under section 230(3) of the Companies Act, 2013 electronically ('Notice') to (i) the secured creditors of the Transferee Company; (ii) unsecured creditors of the Transferee Company and (iii) unsecured debenture holders of the Transferee Company (collectively 'Creditors') stating therein that they may submit their representations in relation to the Scheme, if any, to the Hon'ble Tribunal, within 30 (thirty) days from the date of receipt of the said Notice and copy of such representations shall simultaneously be served upon the Transferee Company. The Transferee Company has completed the dispatch of the Notice, the Scheme and the notice dated February 19, 2021 of meeting of the equity shareholders of the Transferee Company along with the explanatory statement, on Friday, February 19, 2021 by electronic mode to those Creditors having outstanding amount of ₹10,00,000/- (Rupees Ten Lakh) and more as on September 30, 2020 whose e-mail addresses are registered with the Transferee Company.

Copies of the relevant Notice and accompanying documents thereto is made available on the website of the Transferee Company at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> Additionally, the Notice is also available and may be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In case any Creditor wishes to receive a copy of the Notice, a request may be sent to the Transferee Company at csg-unit@tsrdarashaw.com or the same can be obtained free of charge on any day (except Saturday, Sunday and public holidays) from the registered office of Transferee Company at Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, between 10.00 a.m. and 12.00 noon (IST) until the date of the Meeting.

The Transferee Company is providing a one-time facility for registration of e-mail addresses to those Creditors as on September 30, 2020 whose e-mail addresses are not registered with the Transferee Company. For this purpose, the Creditors may fill and send a scanned copy of the registration form available on the website of the Transferee Company at <a href="https://www.tatasteel.com/investors/amalgamation/">https://www.tatasteel.com/investors/amalgamation/</a> and send the same to the Company at csg-unit@tsrdarashaw.com latest by Tuesday March 2, 2021. Upon receipt of the duly completed registration form, a copy of the Notice will be provided by the Transferee Company.

Creditors as on September 30, 2020 desirous of making any representations, in connection with the Scheme, may do so by filing it with the Hon'ble Tribunal at 4th Floor, MTNL Exchange Building, near G. D. Somani Memorial School, G. D. Somani Marg, Cuffe Parade, Mumbai - 400005 and simultaneously serve a copy of such representations upon the Transferee Company within a period of 30 (thirty) days from the date of receipt of the Notice, at its registered office situated at Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001.

Tata Steel Limited Sd/-Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

February 22, 2021

Mumba

TATA STEEL

### शुद्धिपत्र

ॉन्को प्रॉपट्रीज लिमिटेड, ७० नगिनदास मास्टर रोड. फोर्ट. मंबई-प्रायव्हेट कंपनी मध्ये रूपांतर करिता २२.०२.२०२१ रोजी प्रकाशित जाहिरातीचा संदर्भासह जाहिराती -मध्ये शेवट तारीख ही चकन १०.०२.२०२१ अशी नमूद झाली आहे. सदर योग्य तारीख २०.०२.२०२१ अशी वाचावी.

कांगरावाडी भागागी किया त्यामण्य कांगरावाडी क्रमारावाडी क्रमारावाड त स्वरूपात ।नम्नस्वादाराकाराना त्या पृष्ठपर पत्रीव पराज्यांसर पीओ क. **चरी घटके ऑफ** 

# पाईपलाईन रस्त्याची दुरवस्था; ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

वार्ताहर/भिवंडी

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भिवंडी तालुक्यातून जाते. वळ पाडा ते काल्हेरद्रम्यान मुंबई महानगरपालिकेने या काल्हरदप्यान मुंबई महानगरपालिकन या पाईपलाईनच्या निगा व दुरुस्तीसाठी खास रस्ता बनविला आहे. दोन वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी रुपये खर्च झाला, मात्र वर्षभरातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून येथील कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भिवंडी येथील नगरसेवक निलेश चौधरी यांनी केली आहे.



या रस्त्याचा वापर मुंबई महानगरपालिका गावातील स्थानिक ग्रामस्थ पाईपलाईनसाठी करीत असतानाच या रस्त्याचा असतात. सध्या ठाणे-भिवंडी वापर पाईपलाईन शेजारील कशेळी, काल्हेर, पुर्णा, वळ, गुंदवली, कामतघर, ताडाळी या केल्याने अरुंद झाल्याने या मार्गावर सदैव

गावातील स्थानिक ग्रामस्थ सुध्दा करीत असतात. सध्या ठाणे–भिवंडी रस्त्यावर मेट्रे असतात. सध्या ठाणे-भिवंडी रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने रस्ता बॅरिकेटिंग केल्याने अस्त्र जन्म

दुरवस्था झाल्याने वाहन चालकांना खड्टेमय झालेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ ठेकेदाराकडून करून घेणे गरजेचे असताना ठकदाराकहून करून धण गराजच असताना मुंबई महानगरपालिका पाणीपुरावठा विभाग याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निलेश चौधरी यांनी केला असून मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी स्वतः या रस्त्याची दुरवस्था पाहिल्यास त्यांना येथील झालेला भ्रष्टाचार लक्षात येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

# पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडून वसईतील दूर्वा क्रिएशनचा सन्मान

वार्ताहर/वसई - मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे महिनाभर ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान रावविण्यात आले होते. प्रत्येक नागरिकापरी पोहोचून रस्ता सुरक्षा विषयी जनजगृती हे या अभियानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेउन विविध उपक्रम रावविण्यात आले. त्यात योगदान देणाऱ्या वसईच्या दूर्वी

ावांचय उपक्रम रावांचण्यात आला. त्यात वागरात रणाऱ्या वसंद्र्या द्वा क्रिंग्एशनचा मोलीम अमुक सदानंद दाते यांच्याकडून मीत कण्यात आला. या उपक्रमाचे प्रमुख विशिद्ध स्कुचे स्तता सुरक्षा विषयी अनजागृती करिता बनविष्णात आलेल्या ध्वनिविचकति. शेखर डोंबे, भारीस निरीक्षक वाहकू शाखा एर्संडळ २ व बिलास सुपै, पोलीस निरीक्षक वसई वाहतूक शाखा, परिस्डळ ३ यांनी दूर्वा क्रींग्शनच्या मदतीने विविध विषयांचर चार ध्वनिचिचकीत कवलत्या. दूर्वा क्रींग्शनच्या भदतीने विविध विषयांचर चार ध्वनिचिचकीत कवलत्या. गायकवाड यांनी प्रभावी अभिनयासोबत सूत्रसंचालन केले आहे.

# PUBLIC NOTICE जाहीर नोटीस

share holder of Linkway Apartments co-operative Housing Society Ltd., holding Five shares of Rs. 50/- each stress of Rs. 50/- Vadodara on 23.06.2019

Now, my clients, her two daughters (1)Smt. Neeta Kedar Dewan and (2) Smt. Sangeeta Kunjan Kulkarni, have made an application and requested for the society to transfer the said shares as well as the said flat in their join names after deleting

issuarus as weil as tite said tatif heir join names after deleting the name of Late Madhavi Sriniwas Thakur. Any personis reinancial institutions having any claim, requitably, should lodge their objection and/or claim to me or to the society for the said transfer, within 10 days from the date of this publication of Notice Mumbai

Mumbai Dated 23rd February 2021 Sd/-P.N. Rane, Advocate, B-2/13, Vijay Nagar, Marol, Andheri (East), Mumbai - 400059

क्षेत्र (हे.आर.) ०-१६-५, ही मिळकत मयः संदिप द्वारकानाथ म्हात्रे यांचे कायदेशीर वारर थे व (के. आ.) ०-१६-५, ही पिळ्ळा सकत्त मोर्ट ट्राल्याचा स्थान में अकरहोता स्थान १, ज्यास्ता संदेग स्थाने, १, ज्यास्ता संदेग स्थाने, १, मिला विश्व स्थाने, १, स्थानं संदेश स्थाने, १, मिला विश्व स्थाने, १, सिला संदेश स्थाने, १, सिला विश्व स्थाने, १, सिला स्थानं स्थाने, स्थाने, १, सिला स्थानं स्थानस्य सिला स्थाने, स्थानं स्थानं स्थानं स्थानं स्थानस्य सिला स्थानं स्थानं स्थानं स्थानं स्थानं अथा संदेशना स्थानं स्थानं स्थानं स्थानं स्थानं स्थानं अथा संदेशना स्थानं स्यानं स्थानं स



# पश्चिम रेल्वे द्वारे इंदोर 💳 दौण्ड विशेष गाडीच्या वारंवारतेत वाढ

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने पुढील सूचना मिळेपर्यंत **इंदोर 👄 दौण्ड विशेष गाडीची वारंवारता आठवड्यातन तीन दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.** ज्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

गाडी क्र.	प्रस्थान आणि आगमन स्थानक	वाढीव सेवांची तारीख	सेवेचे दिवस	प्रस्थान	आगमन
05688	<b>इंदोर - दौण्ड</b> (आठवड्यातून सहा दिवस)	२५/०२/२०२१ पासून	गुरुवार ते मंगळवार	१६.३० वा.	<b>१०.२० वा.</b> (दुसऱ्या दिवशी)
68990	<b>दीण्ड- इंदोर</b> (आठवड्यातून सहा दिवस)	२६/०२/२०२१ पासून	शुक्रवार ते बुधवार	१४.०० वा.	<b>०८.३० वा.</b> (दुसऱ्या दिवशी)

थांबे: देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, मेघनगर, दाहोद, गोधरा, वडोदरा, सूरत, वसई रोड, भिवंडी रोड, कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड आणि पुणे जं. स्थानके दोन्ही दिशेने

संरचनाः एसी २-टीयर, एसी ३-टीयर, शयनयान श्रेणी आणि द्वितीय श्रेणी सीटिंग कोचेस संबंधित विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या

केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाडीमध्ये चढण्याची/प्रवासाची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ श्री संबंधित सर्व निकषांचे आणि एसओपीज्चे पातन करावे लागेल.

गाडी क्र. ०२९४४ च्या वाढीव सेवांचे आरक्षण २३/०२/२०२१ रोजी नामनिर्देशित पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरु होईल. वरील ट्रेन विशेष शुल्कासह पूर्णपणे आरक्षित ट्रेन म्हणून धावेल



आम्हाला लाइक कराः 🚮 facebook.com/WesternRly आम्हाला फॉलो कराः 💟 twitter.c



### TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: 191 22 6885 8282 Empil: coseo@tatasteel.com Web CIN: L27100MH1907PLC000280

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मंबर्ड येथील खंडपीठ सीए (सीएए) ३०८३/एमबी/२०१९

> कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात; आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ सहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायझेस, ॲरेंजमेंटस् ॲण्ड ॲमल्गमेशन्स) रुल्स, २०१६ च्या प्रकरणात;

टाटा स्टील लिमिटेड सह आणि मध्ये बामनीपाल स्टील लिमिटेड आणि टाटा स्टील बीएसएल लिमिटेड (पूर्वी भूषण स्टील लिमिटेड अशी ज्ञात) च्या एकत्रिकरणाच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणात.

### टाटा स्टील लिमिटेड

२२ फेब्रुवारी, २०२१

(सीआयएन: एल२७१००एमएच१९०७पीएलसी०००२६०), भारतीय कंपनी अधिनियम, १८८२ अंतर्गत स्थापित कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या व्याख्येतील पब्लिक लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४००००१, महाराष्ट्र.

...अर्जदार कंपनी १/हस्तांतरिती कंपनी

### टाटा स्टील लिमिटेडच्या ३० सप्टेंबर, २०२० रोजीसच्या तारणी धनको, विनातारणी धनको आणि विनातारणी डिबेंचर धारकांनी ईमेल पत्ते नोंदविण्यासाठी सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०-२३२ सहवाचता कंपनीज् (कॉम्प्रोमायझेस, ॲरंजमेंटर्स् ऑण्ड ऑमल्गमेशन्स) रूल्स, २०१६ अंतर्गत अर्ज हा टाटा स्टील लिमिटेड (**'हस्तांतरिती कंपनी'**) सह आणि मध्ये बामनीपाल स्टील लिमिटेड आणि टाटा स्टील बीएसएल लिमिटेड (पूर्वी भूषण स्टील लिमिटेड अशी ज्ञात) च्या एकव्रिकरणाच्या संयुक्त योजनेच्या **(''योजना'')** मंजूरीकरिता सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ('सन्माननीय न्यायाधिकरण'') यांचेसमोर सादर करण्यात आला होता.

सदर कळविण्यात येते की, कंपनी योजना अर्ज क्र. ३०८३/एमबी/२०१९ मधील मंज़ुर दिनांक २० फेब्रुवारी, २०२० रोजीचा आणि कंपनी अर्ज क्र. १०५६/२०२० मधील मंजुर दिनांक ११ जानेवारी, २०२१, १९ जानेवारी, २०२१ आणि ५ फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या सन्माननीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार (एकत्रित उल्लेख 'आदेश') सन्माननीय न्यायाधिकरणाने इतर बाबींसह निर्देश दिले आहेत की, हस्तांतरिती कंपनीने कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० (३) अन्यये इलेक्ट्रॉनिक स्वरुपात एक सूचना ('सूचना') (i) हस्तांतरिती कंपनीचे तारणी धनको, (ii) हस्तांतरिती कंपनीचे विनातारणी धनको आणि (iii) हस्तांतरिती कंपनीचे विनातारणी डिबेंचर धारक (एकत्रित 'धनको') यांना जारी करून त्यात कळवले की, सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांत ते सन्माननीय न्यायाधिकरणाकडे योजनेशी संबंधित त्यांचे कोणतेही अभिवेदन असल्यास ते सादर करू शकतात आणि अशा अभिवेदनांची प्रत त्याच वेळी हस्तांतरिती कंपनीला पाठवावी. हस्तांतरिती कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवलेले आहेत त्या ३० सप्टेंबर, २०२० रोजीस रु. १०.००.०००/- (रुपये दहा लाख) आणि जास्त ची उर्वरित थकबाकी रकम असलेल्या धनकोंना इलेक्टॉनिक माध्यमातन शक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी हस्तांतरिती कंपनीने सूचना, योजना व स्पष्टीकरणात्मक निवेदनासह हस्तांतरिती कंपनीच्या समभागधारकांच्या सभेची १९ फेब्रुवारी, २०२१ दिनांकीत सूचना पाठवणे पूर्ण केले.

सूचना त्यासोबतच्या दस्तावेजांच्या https://www.tatasteel.com/investors/amalgamation/ येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. सूचना स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com च्या संबंधित अनुभागांवर सुद्धा उपलब्ध असून पाहता येतील. जर कोणत्याही धनकोची सूचनेची एक प्रत प्राप्त करण्याची इच्छा असेल तर हस्तांतरिती कंपनीला <u>csg-unit@tsrdarashaw.com</u> येथे एक विनंती पाठवावी किंवा ती सूचनेच्या तारखेपर्यंत सं. १०.०० व दु. १२.०० (भाप्रवे) दरम्यान हस्तांतरिती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथून कोणत्याही दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी सोडून) विनामूल्य मिळू शकेल.

हस्तांतरिती कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवलेले नाहीत अशा ३० सप्टेंबर, २०२० रोजीस धनकोंना ई-मेल ॲडेसेस नोंदवण्यासाठी एक बेळची सुविधा हस्तातिरिती कंपनी पुरवत आहे. ह्याकरिता, धनकांनी https://www.tatasteel.com/investors/amailgamation/ येथे हस्तांतिरिती कंपनीच्या वेबसाईटक उपलब्ध नोंदणी प्रपत्र भरून त्याची स्कॅन्ड प्रत पाठवावी व ते जास्तीत जास्त मंगळवार, २ मार्च, २०२१ पर्यंत csg-unit@tsrdarashaw.com येथे कंपनीला पाठवावे. रितसर भरलेले नोंदणी प्रपत्र मिळाल्यावर सूचनेची एक प्रत हस्तांतरिती कंपनी पुरवेल.

योजनेच्या संबंधात कोणतेही अभिवेदन करण्यास इच्छुक असलेल्या ३० सप्टेंबर, २०२० रोजीसच्या धनकोंनी तसे ते सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या कालावधीत ४था मजला, एमटीएनएल एक्सचेंज बिल्डिंग, जी. डी. सोमाणी मेमोरियल स्कूल जवळ. जी. डी. सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई-४०० ००५ येथील सन्माननीय न्यायाधिकरणाकडे सादर करावे आणि त्याच वेळी अशा अभिवेदनाची एक प्रत हस्तांतरिती कंपनीला तिच्या नोंदणीकृत कार्यालयात बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००९ येथे पाठवावी.

टाटा स्टील लिमिटेड सही/-पार्वथीसम कांचिनाधम कंपनी सेक्रेटरी अँड

TATA STEEL चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)



**आयआयएफएल फायनान्स लिमिटेड** (पुर्वीची आयआयएफएल होल्डिंग्स लिमेटेड) सीआयएन : L67.00MH1995PLC093797 **गोंवगीकृत कार्यालय:** आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र.१६व्ही,

प्लॉट क. बी-23, ठाणे इंडस्टियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे - 400604 फोन: (91-22) 4103 5000 • फॅक्स: (91-22) 2580 6654 • ई–मेल: reach@iifl.com • संकेतस्थळ: www.iifl.com

# ई-लिलाव विक्री सूचना

स्थावर मालमत्तेच्या विकीची सचना

शिवपूर्वि प्रश्नात (अभिनेत्र होता विकास क्रिकेश क्षेत्र क्षेत

खनको/नक्षम देवनाऱ्या (नातनदेवे गत्तक) चा संपत्तील	योपासह विक्री कराववाच्या नारतनयेची नाहिती	निकवाकवाचे चुरविदा वेच ज्याकरिता गासनदा विकायची गाडे	पालकी	प्राचीय किंगत	ज्ञ्चार रखन (ईन्टबी)/ र्वेक चारो क्रमांक ज्यारा इतार रखन चना क्रथवर्थी आहे	व्यक्तुरा व्यक्तव्यवा/ चेवा प्रवण करनाऱ्याचा चेवचे प्रमोक
ऋणको / हमीदार:	जमीनीचा सगळा भाग	₹51,18,33,004/-	प्रातिनिधिक/	₹25,00,00,000/-	₹2,50,00,000/-	अधिकृत
1. एम / एस सिरोया डेव्हलपर्स	हा सुमारे 3035 चौ.मी आहे	25.02.2019 पासून	बांधकाम पझेशन		बँक खाते क्रमांक	अधिकाऱ्याच
भागीदारी कर्म, ज्याचे कार्यालय येथे आहे:	आणि विकी एसएसआय	आणि लागू न केलेले			22205438659	संपर्क क्रमांक
101, किंगस्टन टॉवर,	सी.एस क. 198, परेल टॅन्क रोड,	व्याज , तात्कालिक खर्च,			IFSC Code:	887977592
१ला मजला, डॉ. आंबेडकर मार्ग,	परेल पुर्व, मुंबई-400 0 12	मूल्य, अकारण आणि खर्च			SCBL0036084	सेवा प्रदान
परेल, मुंबई-400033		व त्यानंतर वसूलीची पूर्तता			Standard	करणाऱ्याचा संप
		होईपर्यंत			Chartered Bank	क्रमांक
					शाखाः फोर्ट	98999774
श्री. श्रेनिक डी. सिरोया	माहिती असलेले बोजे:					
2.श्री. शेलेश सिरोया	आय आय एक एल नुसार कोणत्याही					
दोमे रा.: 1101, गार्डन व्ह्यु, 8, हरेकनेस	प्रकारचा बोजा नाही.					
रोड, मलबार हिल, मुंबई– 400008	तरी देखील अधिकृत अधिकाऱ्याद्वारे					
	प्लॉटला भेट दिली असता					
	काही लोकांनी त्वावर ताबा					
गहाण वेबणाराः	दर्शविला होता.					
4. एम / एस. शताफ कंस्ट्रक्शन						
कंपनी प्रा.लिमिटेड, पत्ताः 808, रहेजा						
वेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - 400021						
यांचे प्रतिनिधित्व संचालक श्री. श्रेनिक						
डी. सिरोया यांच्याद्वारे केले जाईल.						

इसार रक्कम भरण्याची अंतिम तारीख ही 17 मार्च, 2021 असेल, विकीच्या इतर तपशीसवार अटी आणि माहिती आमचे संकेतस्थळ www.iifl.com ई-सिलाव एजंसीचे संकेतस्थळ https://jll.c1auctions.cor यावर उपलब्ध असेल. आर्थिक संख्या या सेवा देख्याचे काम हे सेवा प्रदान करणारे दर्जनेज Jones Lang LaSalle Property Consultants (India) Pvt. Ltd., संपर्क ळ. 98999 777402) संपर्क ध्यती श्री रितेश सिंधाई बांच्या सुपूर्त करणार आहे. रस असलेल्या बेलीधारकांग अटी आणि नियमांची माहिती कोणत्याही शाखेतुन (दादर) उपलब्ध होना स्टेलन. कोणत्याही प्रकार सं दुर्दीचन/पारितण्ट हे कक संकेतरस्थातावर उपलब्ध असेल म्हणजेच https://ill.c1auctions.com आणि www.iifl.com.

### नियन 8 (6) अंतर्गत 18 विक्वांच्या विक्रीयी गोदीच

ामिन स्वाधनिकती है आवामारणकरचे अधिवृत अधिवानी अपूर लांचायकों विश्वचन प्राप्त पहला प्रतिकृति प्राप्त कर प्रतिकृत प्रतिवृत्त अधिवृत अधिवानी अपूर लांचायकों विभाग पुंचा जांचा करणाया जागि शिक्युंद्रियाकों को के दिन प्रतुक्तान आंक कारणानिवाना अपेट अंक इन्पोर्स आँक इन्टरेस्ट अंक 2002 आणि वार्यालंग अगलेना वार्यालंग निवानों अधिवान अपनी एक प्रतिकृति के प्रतिकृति प्रतिकृति अधिवानी अध्याप अधिवानी अधिव बोजा धनकोला माहितीत अपलेल्या अपील क एवए (22 (2020 हे त्रीआएरी - 1 मंबर्व न्यायालयासमक्ष न्यायपवित्र आहे

तारिक्ता प्रमाणनी किसे ही 'रिक्ते आई मिर्ड आर्क जाने आहे लगे' रास्त्यन केली जाईन, पास्त्यी झार्कच्य कंतीयवारस्य हुन्य / रुख्य हुंगार्थ का जाने स्टेम अहुते, स्टेस अधिकारी/अध्यास्त्रपुरस्य कंत्रपुरस्य क्ष्मां प्रमाणकार, केमा, पास्त्रणका का जाति कारणिक हुन्य का लिखा पास्ट्रप्य हुन्य समाप्तर्थिक प्रमाणकार क्ष्मां क्ष्मां स्थानिक कंत्रपुर्वक केलिक प्रमाणकार क्ष्मां का स्थानकार कारणहरू व्यक्तिया क्ष्मां कारणा कारणा

परात ननूत करारा नारान्य जानान का सवास्त्र जनस्य द्वाराव्य है 10 नाय, 2021 नवत स त्यासणी प्रक्रिया व्यवस्थित मार माइता येक शकेल. बोलीधारकांना आपसी बोली ही रू. 1,00,000/ – (रू. एक लाख) च्या पट्टीत वावबिता येक शकेल

लागलेली सर्वाधिक बोली ही अधिकृत अधिकाऱ्याद्वारे मान्य केली जाईल

काराराका क्यानाथ माना हुं जावकुष्ण वात्रकारम्याद्वार राज्य कर्णा स्वत्रक्ष्म हो। जॉनताईन बोती सह इसार रक्षम परण्याची अंतिम तारीस ही 17 मार्च, 2021 संध्याकाळी 5: रक्षम ही यहरूवीरित्या विक्री क्रिमतीसह योध्य प्रदत्तीने जुक्कुत्व येतती जाईन. व्याज मुक्त असतेली इसार रक्षम ही आरटीजीएस/एनईएकटी/केंड हस्तांतरण प्रदृतीने नमूद केंच

प्रशासन के प्रमुद्ध / आहि कुल देव खब्द आहु है जा सम्याद साथा करें करेंदे का साथा कर एवं अपना पार कर प्रशासन कर पहुं के प्रशासन के रहते हुई जी सार कैंद्र साथा कर कर के प्रशासन कर के प्रशासन के प्रशा

अधिकृत अधिकाऱ्यास विकी कोणत्याही कारणाने त्याला योग्य वाटेल त्या कारणामुळे कोणतेही कारण न देता रह करता येक शकेस अशा प्रकारचे रहीव कोणताची प्रकारचे असीपनक (प्रितिश्व दे करते https://iii.cl.auctions.com.with https://www.iii.com.midiaretaniar.com.mid

ही संविद्यानिक 18 विकासी विक्री सूचना सरकेती कावदा 2002 संदर्शत - तिल्युनिटी इन्टरेस्ट (एन्क्रेसॉर्नेट)2002 निवम 8(8) सामि 9(1) संदर्शत दिसी पेसी साहे.

(इंग्रजीतील मूळ सूचना ग्राह्य धरावी)